



Date: September 06, 2022

To, National Stock Exchange of India Limited. Exchange Plaza, BKC Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400 051.

**NSE Symbol: VSCL** 

Subject: Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 regarding Newspaper Advertisement of Notice of 13<sup>th</sup> Annual General Meeting to be held on September 28, 2022 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) and Remote E-voting

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations And Disclosure Requirement), Regulation 2015, we hereby enclose copies of the Newspaper Advertisements published for giving Notice of 13th Annual General Meeting of the company to be held on Wednesday, September 28, 2022 at 12.30 p.m. (IST) through video conferencing (VC)/ other audio visual means (OAVM) and e-Voting details.

The notice was published in Business Standard (English Daily) and Prathakal (Marathi Daily) on September 06, 2022.

Further the Company has also disseminated the above published information on the Company's website viz, www.vscl.in.

Kindly acknowledge the receipt of the same.

For Vadivarhe Speciality Chemicals Limited

Meena Pophale Whole Time Director

**DIN:** 00834085

**Address:** 15 Lalit Building, Wodehouse Road, Near Badhwar Park, Colaba, Mumbai 400-005

Place: Mumbai

Email: sales@vscl.in Website: www.vscl.in

CIN: L24100MH2009PLC190516

#### KAISER CORPORATION LIMITED

REGD. OFF.: Unit No. 283-287, "F" Wing, Second Floor, Solaris-I, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai 400072 CIN: 122210MH1993PLC074035 Phone no.: +91 22 2269 0034, +91 8169376816. Email id.: kaiserpressltd@gmail.com,

caiserpress@rediffmail.com Website: www.kaiserpress.com Notice is hereby given that 29th Annual General Meeting (AGM) of KAISER CORPORATION LIMITED will be held on Friday, September 30, 2022 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), in compliance with all applicable provisions of Companies Act, 2013; SEBI {Listing Obligations and Disclosure Requirements} Regulation, 2015; and all applicable circulars as issued by Ministry of Corporate Affairs (MCA) from time to time; to transact the business(es) as set out in the Notice of AGM. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company Unit No. 283-287 2nd Floor F wing, Solaris-1, Saki Vihar Road, Andheri (east), Mumbai – 400 072.

Members may note that pursuant to aforementioned Circulars, the 29th AGM of the Company will be held through VC/OAVM only, without physical presence of the

Members may also note that in compliance with the applicable Circulars, Annual Report along with Notice of AGM has been sent electronically only to members at their registered email addresses. The Dispatch through email is completed by September 3, 2022. The Annual Report and Notice of AGM is also available on the Company's website i.e. www.kaiserpress.com and at the BSE website i.e. www.bseindia.com where the shares of the Company are listed, on the website or Central Depository Services (India) Limited (CDSL), appointed by the Company for providing remote e-voting / e-voting facility at the AGM at www.evotingindia.com

#### dembers may further note that-

- The business(es) set out in the notice of AGM, may be transacted through remote e-voting or e-voting facility at the AGM.

  The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. 23rd September, 2022. A person whose name is recorded in the Register of Members/Beneficial owners as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting/e-voting at the AGM and a person who is not a member as on the cut-off date should treat the Notice of AGM for information purpose only.

- date should treat the Notice of AGM for information purpose only.

  Iii. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 23rd September, 2022 to 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.

  Iv. The notice of AGM inter-alia includes the process and manner of remote e-voting/e-voting and instructions for participation in the AGM.

  Iv. The remote e-voting period commences on 27th September, 2022 at 9:00 A.M. and ends on 29th September, 2022 at 5:00 P.M. (both days Inclusive). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time,

  Iv. Any person who acquire shares and become member of the Company after dispatch of notice and holding shares as on cut-off date i.e., September 23, 2022 may obtain login id and password by sending a request over email at may obtain login id and password by sending a request over email at helpdesk.evoting@cdslindia.com mentioning demat account number/folio number, PAN, name and registered address. However Members who are already registered with CDSL for e-voting can use their existing User id and Password for
- casting their vote through remote <a href="https://www.evotingindia.com">https://www.evotingindia.com</a>
  The login credentials for remote e-voting/e-voting during the AGM has been sent along with the notice of AGM to members whose e-mail addresses are registered with the Company, Manner of voting for members holding shares in physical form, dematerialized form or who have not registered their e-mail address with the Company is provided in the Notice of AGM, which is also available on the website
- of the Company.

  The facility of e-voting shall be made available at the AGM and members attending the AGM who have not already cast their vote, may cast their vote electronically on business(es) set forth in the notice of AGM. Further members who have cast
- on business(es) set forth in the notice of AGM. Further members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote once again at the AGM.

  CS G.S. Jambekar, Practicing Company Secretaries (Membership No. FCS 1569), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting and remote e-voting process in a fair and transparent manner.

  The results shall be declared not later than forty-eight hours from conclusion of the meeting by posting the same on the website of the Company <a href="www.kaiserpress.com">www.kaiserpress.com</a> on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at <a href="www.evotingindia.com">www.evotingindia.com</a> and by filling with BSE ltd. It shall also be displayed on the Notice Board at the Registered Office & Corporate Office of the Company.
- Members who have not registered their email-id are requested to register th same by following the procedure given below:

Send a duly signed request letter to the Registrar and Transfer Agent of the Company i.e. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. (Unit: Kaiser Corporation Limited), Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt. J. R. Boricha marg, Lower Parel (E) Mumbal 400 011 or email at support@purvashare.com and provide the following details for registering email address:

a) Folio No., b) Name of shareholder with address, c) Copy of the share certificate (front and back), d) Copy of PAN card (self attested), e) Copy of AADHAR (self attested)

Please contact your Depository Participant (DP) and register your email address in your demat account, as per the process advised by your DP.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at <a href="https://www.evotingindia.com">www.evotingindia.com</a> under help section or write an email to <a href="https://helpotsevotingindia.com">helpotsevotingindia.com</a> or contact on (022-23058543) or contact on (022-23058543) or contact on (022-23058543) or contact on (022-23058542). In case of any grievance connected with facility for remote e-voting or e-voting, please contact to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL, ) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to <a href="helpotski.evoting@cdslindia.com">helpotski.evoting@cdslindia.com</a> or call on 022-23058542/43.

For Kaiser Corporation Ltd. Bhushanlal Arora Date: September 5, 2022 Managing Director DIN: 00416032 Place: Mumbai

0

#### Prakash Steelage Limited CIN: 127106MH1991PLC061595

Read, Office: 101, 1st Floor, Shatruniay Apartment, 28, Sindhi Lane. Nanubhai Desai Road, Mumbai -400004.

Email: cs@prakashsteelage.com Website:www.prakashsteelage.com Tel. No::02266134500 Fax No::02266134599

#### NOTICE OF THE 31st ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that:

- The 31st Annual General Meeting of the Company ("31st AGM") will be convened or Wednesday, 28th September, 2022 at 3:00 PM through Video Conferencing ('VC') Other Audio-Visual Means (\*OAVM\*), to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice of the 31st AGM, in compliance with the applicable provision of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th 02/2021 dated 13th January 2021. General Circular No. 19/2021 dated 8th December 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, and Circular No. 02 2022 dated 5th May, 2022 (collectively referred as 'MCA Circulars') and SEB Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79dated 12th May. 2020. SEBI/HO CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January 2021 and SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 (collectively referred as 'Circulars' respectively
- In terms of MCA Circular/s and SEBI Circular, Notice of the 31st AGM and the Annua Report for the Year 2022 including the Audited Financial Statements has been sent by e-mail to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants. The requirement of sending physical copy of the Notice of the 31st AGM and Annual Report to the Members have been dispense with vide MCA Circular and SEBI Circular. Members holding shares either in physical form or dematerialized form, as on th
- cut-off date of 21st September 2022 may cast their vote electronically on Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 31st AGM through electronic voting system ("remote e-voting") of Central Depository Services Limited ("CDSL") All the members are informed that:
  - The Ordinary and special Business, as set out in the Notice of the 31st AGM will be transacted through voting by electronic means.
  - The remote e-voting shall commence on Sunday, 25th September, 2022 a
- The remote e-voting shall end on Tuesday, 27th September, 2022 at 5:00 PM
- The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting or through e-voting system during the 31st AGM, is 21st September, 2022.
- Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the 31st AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 21 September, 2022, may obtain the login ID and password by sending a reque at cs@prakashsteelage.com. However, if a person is already registered with

CDSL for remote e-Voting then the existing user ID and password can be use

- for casting the vote. Members may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by the Member, Member shall not be allowed to change subsequently, b) the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the 31st AGM may participate in the 31st AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the 31st AGM; c) the Members participating in the 31st AGM and who had not cast their vote by remote e-Voting, shall be entitled to cast their
- vote through e-Voting system during 31st AGM; and d) a person whose name is recorded in the Registrar of Members or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled avail the facility of remote e-Voting, participating in the 31st AGM through VC/ OAVM Facility and e-Voting during the 31st AGM.
- The Notice of the 31st AGM and the Annual Report are available on the websit of the Company at www.prakashsteelage.com and the website of BSE Limited at www.bseindia.com. The Notice of the 31st AGM is also available on the website of CDSL at https://www.cdslindia.com and
- VIII. In case of gueries or any technical issue Members can contact CDSL Helpdes by sending a request helpdesk evoting@cdslindia.com or contact at toll fre no. 1800 22 55 33 in case Individual shareholders holding securities in Dema mode with CDSL and at contact NSDL helpdesk by sending a request a evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 4430 i case of Individual shareholders holding securities in Demat mode with NSDL
- Those Members holding shares in Physical form, whose email addresse are not registered with the Company, may register email address by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio number and complete address, self-attested scanned copy of the PAN Card and scanne copy of the signed of any document (such as AADHAR Card, Driving License Election Identity Card, Passport) in support of the Member of the Company by email to cs@prakashsteelage.com. Members holding shares in demat fo

can update their email address with their Depository Participant. The Register of Members and the Share Transfer books of the company will rema closed from Thursday, September 22, 2022 to Wednesday, September 28, 2022 (bot

Date: 05<sup>th</sup> September, 2022

Place: Mumbai

For and on behalf of the Company Sd/-Prakash C. Kanugo Chairman & Managing Director

**N R AGARWAL INDUSTRIES LIMITED** Regd. Office: 502-A/501-B, Fortune Terraces, 5th Floor, Opp. City Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053

CIN: L22210MH1993PLC133365 Tel: 67317500/Fax: 2673 0227/2673 6953 Email: investors@nrail.com Website: www.nrail.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of the Members of N R Agarwa industries Limited will be held on Thursday, September 29, 2022 at 11.30 p.m. through Violec Conferencing ("VC") or other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 ("Annual Repor has been sent only by electronic mode to those Shareholders whose email addresses are registere with the Company! Depository Participants in accordance with General Circular May 5, 2020 reed with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 8, 2021, December 9, 2021, D General virtuals autourlyin 6, 2027, April 13, 2027, valually 13, 2021, resemble 6, 2021, resemble 14, 2021 and May 05, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MC Circulars"), Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEIB (Tircular") and relevant provisions of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The same is also available on the website of the Company viz www.nrail.com, on the website of the stock exchanges—www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of National Depositories Services Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act. 2019 and Rule 20 of th Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by Companies (Management and Administration) Rules, 2015, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosu Requirements), Regulations, 2015, Members are provided with the facility to cast their votes on a resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'), provided by NSDL and the business may be transacted through such voting. The e-voting shall commence on Friday, September 26, 2022 at 9.00 a.m. and ends on Wednesday, September 28, 2022 at 5.00 p.m. No e-voting shall be allowed beyond the said date and time and the portal shall be blocked forthwith. A vote once cast on the resolution, woul not be allowed to be changed subsequently.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid u equity share capital of the Company as on Thursday, September 22, 2022 (cut-off date). An person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to caste vote on all the esolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM.

The facility for voting through electronic voting shall also be made available during the AGM being he through VC/OAVM and members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right to vote at the meeting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitle to cast their vote again.

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company af dispatch of the notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and pa by sending a request at syding @nsdi\_oo.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/ e on https://www.evoting.nsdl.com/.

Ms. Jigyasa Ved (Membership No. FCS 6488) or failing her Ms. Sarvari Shah (Membership No. FCS 9697) of Parikh & Associates, Practising Company Secretaries as the Sorutiniser for conducting the voting process (including remote e-voting) in a fair and transparent manner. The Results declared alongwith the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website, www.nrail.com and o website of NSDL and communicated to the BSE Limited and National Stock Exchange of Indi Limited i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively where the shares of the Compar

n case of any queries or issues regarding e-voting, please contact 022-49186000.

Date: 06.09.2022

By order of the Boa For N R AGARWAL INDUSTRIES LIMITED

Company Secretary & Compliance Office

Pooja Daftary

SUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56, 5th Floor, Free Press House, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone No : 022 - 6188 4700 Email : sys@pegasus-arc.com URL : www.pegasus-arc.

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION SALE Sale of Immovable Property under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules,2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower and Guarantor that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, being Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus Group Thirty Two Trust | (Pegasus), having being assigned the dues of the below mentioned borrower along with underlying securities, interest by Abhyudaya Bank vide Assignment Agreement dated 30/06/2017under the provisions of SARFAESI Act, 2002. The Authorised officer of Pegasus has taken the possession of the below mentioned mortgaged

property on 27/09/2019 under the provisions of SARFAESI Act and Rules thereto. In view of the aforesaid the below mentioned mortgaged properties will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis with all known and unknown Liabilities for recovery of Rs. 59,65,99,741/- (RupeesFifty Nine Crores Sixty Five Lakhs Ninety Nine Thousand Seven Hundred Forty OneOnly) together with further interest, costs and charges due & payable from 01/10/2013 undercredit facilities mentioned at Sr. No. 1 to 8 (in notice u/s 13 dated 07/10/2013) by you No. 1 to 3, Rs. 6,98,04,171/- (RupeesSix Crores Ninety Eight akhs Four Thousand One Hundred Seventy One Only) togetherwith further interest, costs and charges due & payable from 01/10/2013 under credit facilitiesmentioned at Sr. No. 1 & and charges due & payable from 017/0/2013) by you No. 4 and Rs. 19,36,98,620. (Rupees Nineteen CroreThirty Six Lakhs Ninety Eight Thousand Six Hundred Twenty Only) together with furtherinterest, costs and charges due & payable from 01/10/2013 under credit facilities mentioned atSr. No. 8 (in notice u/s 13 (2) dated 07/10/2013) by you No. 5 due to the Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd., from M/s Radiance Properties (India) Ltd. Formerly known as M/s Retroscape Infrastructure Ltd.) and now known as M/s. Radiance operties (India) Pvt. Ltd. (Borrower) currently under CIRP process through the Resolution ofessional vide order dated 26/11/2021 by the Hon'ble NCLTand Mrs. Pratibha Ramesh Pate Mr. Vijav Premij Patel, Mr. Karan Raju Patel, Mr. Ramesh Devij Patel (since deceased) through is heirs and legal representatives Mrs. Pratibha Ramesh Patel, Mrs. Jeevaben Devji Patel, Miss Pavni Ramesh Patel through her natural guardian Mrs. Pratibha Ramesh Patel, Master Agusthys Ramesh Patel through his natural quardian Mrs. Pratibha Ramesh Patel, Mr. Dinesh Devii Pate nand Mis. Retro Realtors (Partnership firm) Through its Partners Mr. Premji N. Patel, Mr. Karsan N. Patel, Mr. Karsan N. Patel, Mr. Rarsan N. Patel, Mr. Carsan N. Patel, Mr. Rarsan N. Patel, Mr. Dinesh D. Patel, Mr. Rarnesh D. Patel (since deceased through his legal heirs) Mrs. Pratibha Ramesh Patel, Mrs. Jeevaben Devii Patel, Miss Pavni Ramesh Patel through her natu ral guardian Mrs. Pratithha Ramesh Patel, Master Agusthya Ramesh Patel through his natural guardian Mrs. Pratitha Ramesh Patel. **The Reserve Price will be Rs.12,31,05,000/- (Rupees** welve Crores Thirty One Lakhs Five Thousand only) and the earnest money deposit will be Description of Immovable Property which is being sold:

NAME OF THE BORROWER/ GUARANTORS:

1) M/s Radiance Properties (India) Ltd. (Formerly known as M/s Retroscape Infrastructure Ltd.) Now known as M/s Radiance Properties (India) Pvt. Ltd.

currently under CIRP process through the Resolution Professional vide order date 26/11/2021 by the Hon'ble NCLT

Mrs. Pratibha Ramesh Patel b) Mr. Vijav Premij Patel

) Mr. Karan Raju Patel ) Mr. Ramesh Devji Patel (since deceased) through his heirs and legal representatives

Mrs. Pratibha Ramesh Patel b) Mrs. Jeevaben Devii Patel ) Miss Pavni Ramesh Patel through her natural guardian Mrs. Pratibha Ramesh Patel ) Master Agusthya Ramesh Patel through his natural guardian Mrs. Pratibha Ramesh Pate

) Mr. Vijay Premji Patel 4) Mr. Dinesh Devji Patel ) M/s Retro Realtors (Partnership firm) Through its Partners: ) Mr. Premji N Patel b) Mr. Karsan N. Patel c) Mr. Dinesh D Patel.

Mr. Ramesh D Patel (since deceased through his legal heirs)

Mrs. Pratibha Ramesh Patel b) Mrs. Jeevaben Devji Patel

), Miss. Parubila Ramesh Patel through her natural guardian Mrs. Pratibha Ramesh Patel I) Masster Agusthya Ramesh Patel through his natural guardian Mrs. Pratibha Ramesh Patel OUTSTANDING DUES:

Rs. 59,65,99,741.00 (Rupees Fifty Nine Crores Sixty Five Lakhs Ninety Nine Thousand Sever Hundred Forty OneOnly)as on 30/09/2013 plus further interest, costs, charges and expenses thereon, undercredit facilities mentioned at Sr. No. 1 to 8 (in notice u/s 13 (2) dated 07/10/2013 due and payable by you No. 1 to 3 Rs. 6,98,04,171/- (Rupees Six Crores Ninety Eight Lakhs Four Thousand One Hundred Sever

One Only) togetherwith further interest, costs and charges due & payable from 01/10/2013 unde credit facilitiesmentioned at Sr. No. 1 & 2 (in notice u/s 13 (2) dated 07/10/2013)due and payabl

Rs. 19,36,98,620/- (Rupees Nineteen CroreThirty Six Lakhs Ninety Eight Thousand Six Hundred Twenty Only) together with furtherinterest, costs and charges due & payable from 01/10/2013 under credit facilities mentioned atSr. No. 8 (in notice u/s 13 (2) dated 07/10/2013)due and pavable by you No. 5.

1) All that piece and parcel of Plot of Land bearing Survey No. 150 admea suring area 1-29-0 HR and Survey No. 175 admeasuring area 3-10-8 HR, a Description of nmovable Property: Village Shivkar, Tal- Panyel, Dist- Raigad owned by Mr. Ramesh D. Patel. 2) All that piece and parcel of Plot of Land bearing Survey No. 174 admeasuring area 0-21-1 HR + 0-01-8 HR, at Village Shivkar, Tal- Panvel, Dist-Raigad owned by Mr. Ramesh D. Patel. All that piece and parcel of Plot of Land bearing Survey No. 180/2 admeasuring area 0-08-6 HR and Survey No. 182/0 admeasuring area 0-33-1 HR t Village Shivkar, Tal- Panvel, Dist-Raigad owned by Mr. Ramesh D. Patel

Reserve Price (Rupees Twelve Crores Thirty One Lakhs Five Thousand only) Rs. 1,23,10,500/- (Rupees One Crore Twenty Three Lakhs Thousand Five Hundred Only). Deposit Claims, if any, which

have been put forwar against the property and any other

creditor and value CERSAI ID Asset ID - 200008241783 Security Interest ID - 400008253414
On 23/09/2022 between 2.00 PM to 5.00 PM. Inspection Property Contact No. Shivani Parekh -9699534999 and Devang Khira – 9619422209 – Authorised office 10/10/2022 till 4:00 PM Last date for subr

sion of Bid/Bid: Time and Venue of Bid Opening E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auctiontiger.net) on 11/10/2022 from 11.00 AM to 1:00 PM. This publication is also a Thirty days' notice to the aforementioned borrowers/guarantors unde Rule 8 (6) of The Security Interest (Enforcement) Rules, 2002.

For detailed terms & conditions of the sale, please refer to the link provided in Secured Credito website i.e. http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html for detailed terms a conditions of e-auction/sale of respective property and other details before submitting their bids fo contained to e-automisate or respective property and other details before submitting their bids for taking part in the e-auction. Bidders may also visit the website <a href="https://sarfaesi.auctiontiger.net">https://sarfaesi.auctiontiger.net</a> or contact service provider M/s. E Procurement Technologies Ltd. Auction Tiger, Bidder Support: 079-68136805/68136837, Mr. Ramprasad- Mo.: +91 9978591888 & 8000023297, Email: ramprasad@auctiontiger.net & support@auctiontiger.net

AUTHORISED OFFICER Pegasus Assets Reconstruction Private Limited (Trustee of Pegasus Group Thirty Two I) Place: Raigad Date: 06.09.2022

केनरा बैंक Canara Bank 🔬 विकिथेक Syndicate

**DINDORI BRANCH DP CODE: 5658** 

## **POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]** (For Immovable property)

Whereas

The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 07/06/2022 which was delivered to you through Registed/Speed Post on 14/06/2022, calling upon the Borrower/Guarantor Borrower/ Co Borrower Mr. Panchakrushna Nursary Prop. Krushna Ramesh Naikwade, Property Holder and Co- Borrower: Mrs. Pramila Naikwade and Guarantor: Uttam Sampat Naikwade to repay the amount mentioned in the notice, being Rs.30,83,54.28/- (Rupees Three Lakh Eight Thousand Three Hundred Fifty Four & Twenty Eight Paise Only ) within 60 days from the date of receipt of the said

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act read with Rule 8 & 9 of the said Rule on this 02th day of September of the year 2022.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank Dindori Branch

for an amount of Rs.30,83,54.28/- and interest thereo The borrower's attention is invited to the provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of the immovable Property** 

Land N.A.Plot : Gut No. 937/25, Plot No. 24, Area 200 sq. Meter

Date: 02/09/2022 Authorised Officer, Canara Bank Place : Dindori

# PAISALO PAISALO DIGITAL LIMITED REGO. OFF: CSC, POCKET 52, NEAR POLICE STATION, CR PARK, NEW DELHI-11001.9 TEL: +91 11 43518888 WEB: WWW.paisalo.in CIN: L65921DL1992PLC120483

NOTICE OF THE 30<sup>™</sup>ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE & E-VOTING

NOTICE OF THE 30" ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE & E-VOTING continuation of our notice dated September 1, 2022, Notice is hereby given that:
The 30" Annual General Meeting (AGM) of Members of Paisalo Digital Limited will be held on Friday, September 30, 2022 at 2:30 P.M. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") as per relaxation provided by the Ministry of Corporate Affairs (MCA) vide its Circulars dated April 8:2020, April 13, 2020, May 5, 2020 and May 5, 2022 and SEBI vide its Circulars dated May 12, 2020 and May 13, 2022 without the physical presence of the Members at common venue.
In terms of Section 101 and 136 of the Companies Act, 2013 (the Act) read with the Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time read with aforesaid circulars, the Company on September 5, 2022, has completed the sending of Annual Report of the Company containing Notice of AGM along with Audited Standalone & Consolidated Financial Statements for the financial year ended March 31, 2022 and reports of the Auditors and Board, to Members whose names have appeared in Register of Members/Beneficial Owners as on August 26, 2022, through electronic mode whose email ids are registered with the Company/Depository electronic mode whose email ids are registered with the Company/Depositor Participant(s). The Notice of AGM and the Annual Report is also available on the Company's website www.paisalo.in.

Pursuant to provisions of Section 91 of the Act read with Rule 10 of the Companie

Pursuant to provisions of Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Register of the Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 24, 2022 to Friday, September 30, 2022 (Both Days Inclusive) for the purpose of AGM and Equity Dividend, if approved by members at AGM. Pursuant to provisions of Section 108 of the Act, rules framed thereunder and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 read with aforesaid circulars, the Members are provided with the facility to cast their vote electronically during remote E-Voting period and also during the AGM on all resolutions set forth in the Notice of the AGM. The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) as the Agency to provide E-Voting facility and to provide VC/OAVM facility for 30th AGM.

The remote E-Voting period shall commence on Tuesday, September 27, 2022 from 9:00

provide E-Voting facility and to provide VC/OAVM facility for 30" AGM.

The remote E-Voting period shall commence on Tuesday, September 27, 2022 from 9:00

A.M. (IST) and ends on Thursday, September 29, 2022 at 5:00 P.M. (IST). During this period, Members of the Company, holding shares in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. Friday, September 23, 2022 may cast their vote electronically. The remote E-Voting module shall be disabled for the voting thereafter and shall not be allowed beyond the said date and time. The manner of E-Voting for the members who have not registered their email addresses has been provided in the Notic of the AGM. any person who becomes Member of the Company after sending the email of the Notice

Any person who becomes Member of the Company after sending the email of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, September 23, 2022, may obtain the User Id and password by sending a request to NSDL by emailing on evoting@nsdl.co.in. The detailed procedure for obtaining User Id and password is also provided in the Notice of the AGM which is available on the Company's website. If the Member is already registered with NSDL for E-Voting then he/she can use his/her existing User Id and password for casting their vote through remote E-Voting. The Members, who have not cast their vote through remote E-Voting can exercise their voting rights during the AGM through E-Voting facility. The Members who have cast their vote by remote E-Voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM.

The results of voting shall be declared not later than 3 days from the date of AGM and sha www.evoting.nsdl.com.

in case of any gueries/grievances related to E-Voting. Members may refer the Frequent in case of any queries/grievances related to L-Voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQS) for Members and remote E-Voting user manual for Members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990/1800 224 430 or send a request to Ms. Sonl Singh, Assistant Manager at evoting@nsdl.co.in Members may also write to Company Secretary of the Company at the E-mail ID-cs@paisalo.in.

Manendra Singh (Company Secretary)

#### Vadivarhe Speciality Chemicals Ltd. CIN: L24100MH2009PLC190516

Place : New Delhi Date : September 5, 2022

Cin: L24100MH2009PLC190516
Sustaining purity Enhancing value
Corporate Office: K. K. Chambers, Sir P. T. Road, Fort, Mumbai - 400 001.
Tel: 022-22072526 | Fax: 022-26740371
Registered Office & Factory: Gat No. : 204, Nashik - 404, Wumbai Highway, VTC Phata, Vadivarhe, Taluka - Igatpuri, Nashik - 422403 Tel: 02553-282200 / 238 / 252 Email: sales@vscl.in Website: www.vscl.in

## NOTICE OF THE 13TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

Notice is hereby given that the Thirleenth (13th) Annual General Meeting ("AGM") of the members of Vadivarhe Speciality Chemicals Limited (the Company") will be held on Wednesday, September 28, 2022 at 12.30 p.m. (ST) through Video Conferencing ("CF) Other Audio-Visual Means ("OAVM"). The venue of the meeting shall be deemed to be the registered office of the Company situated at Gat No. 204, Vadivarhe, Igatpuri-422 403, Maharashtra to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

ngarpun-422 4U3, Maharashtra to transact the businesses as set out in the Notice of the AGM.

In accordance General Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 14/2020 dated April 08, 20/20, Circular No. 17/2020 dated April 13, 2020; Circular No. 20/2020 dated May 6, 2020; Circular No. 20/2021 dated January 13, 2021; Circular No. 19/2021 dated December 08, 2021; Circular No. 20/2021 dated December 12, 2021; Circular No. 21/2021 dated December 08, 2021; Circular No. 20/2021 dated December 18, 2021 and Senting No. 20/2021 dated December 18, 2021 and Senting No. 20/2021 dated December 18, 2021 dated Decemb

The Annual Report of the Company for FY 2021-22, inter-alia, containing the Notice of the 13th AGM is available on the Company's website at <a href="https://www.yscl\_in/">https://www.yscl\_in/</a>, and on the website of the Stock Exchange i.e. National Stock Exchange on which the shares of the Company are listed l.e. <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a>. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited (NSDL) as lemote E-Voting:

IN COMPILIANCE WITH THE PROVISIONS OF Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Managemer and Administration) Rules, 2014, as amended, Secretarial Standards. 2 issued by the Institute of Companies Secretariaes of India on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Regularments), Regulations, 2015, the Company is providing to its members, the facility to exercise their right to vote through remote e-Voting before the AGM and during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate such voting hrough electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the AGM as well as in the email sent t he members by NSDL. Members are requested to note the following:

The remote e-voting facility would be available during the following period Commencement of remote e-Voting From 09.00 a.m. (IST) on Friday, September 23, 2022 End of remote e-Voting Upto 05.00 p.m. (IST) on Tuesday, September 27, 2022 The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and me allowed to vote electronically beyond the said date and time;

The voting rights of the members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Wednesday, September 21, 2022 ("Cut-Off Date"). The facility of remote e-Voting system shall also be made available during the meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cull-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM;

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holds shares as on the Cut-Off Date, may obtain the login-Id and password for e-Voting by sending a request at evoting@nsdi.co.in or may contact on toll free number 1800-222-990, as provided by NSDL. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat the Notice of the AGM for information purposes only;

Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on suc Manner of Joining the AGM:

A facility to attend the AGM through VC/ OAVM is available through the NSDL e-Voting system www.svoting.nsdl.com. Manner to register/update email addresses:

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to mail below mentioned details on info@adroitcorporate.com for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically along with Login ID and password for remote e-Voting:

Name of the Company Vadivarhe Speciality Chemicals Limited Holding Type (Physical/ CDSL/ NSDL) Physical Folio Number or DP ID & Client ID

Date: September 6, 2022

Place: Nashik

manent registration of e-mail address, Members holding shares in demat form are requested to update ne with their Depository Participants ("DPs") and Members holding shares in physical form are ted to update the same with Registrar & Transfer Agent.

In case of any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refe the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, unde help section or write an email to <u>evoting@nsdi.co.in</u> or contact Mr. Anubhav Saxena-1800 1020 990 All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed evoling@nsdl.co.in or contact Mr. Anubhav Saxena-1800 1020 990

> Jayesh Vals Company Secretary & Compliance Officer

For Vadivarhe Speciality Chemicals Limited

केनरा बैंक Canara Bank,

Parle Point Branch, Surat.

Date: 30.08.2022

#### **DEMAND NOTICE**

Ref: CR/17177/PRPT/DN/773 3445

Neetu G Bhargav (Borrower), Residing At: Plot No. 95, G R Dayma Marg, Khetwadi, Bandra East, Mumbai - 400051. Ganesh Laxman Bhargav (Borrower), Residing At: 004 25 Spring Field Bldg,

Sector - 1, Shanti Nagar, Mira Road East, Thane, Maharashtra - 401107.

Sumeet Omkar Bhargay (Guarantor). Address: Green Park 6/A/G, 1/2, Gokul Village, Mira Road East, Thane-401107.

Dear Sir / Madam. Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitization and Reconstruction

of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2022. You have available following Loans/Credit Facilities from our Parle Point Branch Type of Loan Loan Amount | Liability with interest as on 29.08.2022

SYND NIWAS-**Housing Ioan** Rs. 12.37.649.36 13,40,000/-71777730003445 The above said loan / credit facilities are duly secured by way of mortgage of the assets more specifically described in the schedule hereunder, by virtue of the

debts as NPA on 29.08.2022 Hence, we hereby issue this notice to you under section 13(2) of the subject act calling upon you to discharge the entire liability of Rs. 12,37,649.36 (Rupees Twelve Lakh Thirty Seven Thousand Six Hundred and Forty Nine and Paise Thirty Six Only) with accrued and up to date interest and other expenses, within sixty days from the date of the notice, failing which we shall exercise all or any of the rights under Section 13(4) of the subject Act. Further, you are hereby restrained from darling with any the secured assets

relevant documents executed by you in our favour. Since you had failed to discharge

tour liabilities as per the terms and conditions stipulated, the Bank has classified the

mentioned in the schedule in any manner whatsoever, without our prior consent. This is without prejudice to any other rights available to us under the subject actand / or

Your attention is invited to provisions of sub section (8) of Section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The Demand Notice had also been issued to you by Registered Post Ack due to your last known address available in the Branch record.

**SCHEDULE** The specific details of the assets Mortgage/Hypothecated are enumerated hereunder Mortgage/Hypothecated Details Description to be given assets item wise Hypothecation of Flat No. 101 & 103, Total Admeasuring Name of Title Holder about 133.22 Square Meters (Flat No. 101, Adm About 66.61 Square Meters) situated on 1st Floor of Building Neetu G Bhargay No. C of Param Residency", Village - Laskana, Sub Dist Kamrej, Dist. Surat. Bounded by :- East : Land of Block No. 104, West : Public Road, North : Surat Kamrej Main Ganoch Layman Bhargay Road, South: Land of Block No. A/6.

Sd/-, Authorised Officer, Canara Bank

Date : 30.08.2022, Place : Surat



E-mail: niccopark@niccoparks.com Notice is hereby given, that the 33rd Annual General Meeting (the "AGM") of Nicco Parks & Resorts Limited (the "Company") is scheduled to be held on Wednesday, September 28, 2022 at 3:30 P.M. IST through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice convening the Meeting (the "Notice") This method of conducting the AGM is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and the Rules made thereunder, read with General Circulars, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars issued by the Securities and Exchange Board of India (referred as 'SEBI

dispatch of any physical copies of the Annual Report. In accordance with the above-mentioned circulars, the Notice convening the 33rd AGM alongwith soft copy of the Annual Report of the company, inter-alia, containing the financial statements and other statutory reports for the financial year ended March 31, 2022 are being sent only through e-mail o those Members whose e-mail addresses are registered with the Company or Depository Participants or the Registrar and Share Transfer Agent (the "RTA"), i.e., M/s. R&D Infotech Private Limited & Shareholders whose email addresses are not registered should contact the Company or the Registrar and Share Transfer Agent (the "RTA"), i.e., M/s. R&D Infotech Private Limited for registration of e-mail address. The requirement of sending the physical copy of the Notice alongwith the Annual Report to the Members have been dispensed with till December 31, 2022. The Notice of 33rd AGM & Annual Report 2021-2022 are also available on the website of the Company, viz., www.niccoparks.com and of the Stock Exchanges where Equity Shares of the Company are listed, viz., www.bseindia.com and www.cse-india.com and the Notice shall also be made available on the e-Voting website of NSDL (Agency engaged for providing e-Voting facility), viz. www.evoting.nsdl.com.

Circulars'). In terms of the said MCA and SEBI Circulars, there will be no

## PROCEDURE FOR E-VOTING

Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and amendments thereto, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), and other conformity with regulatory requirement, the Company has engaged the services of NSDL to provide remote e-Voting acility and e-Voting facility during the 33rd AGM to all the eligible Member: to enable them to cast their votes electronically in respect of the businesses

to be transacted at the Meeting.

The remote e-voting facility will be available during the following period:	
Commencement of Remote e-Voting	9:00 A.M. (IST) on Sunday, September 25, 2022
End of Remote e-Voting	5:00 P.M. (IST) on Tuesday, September 27, 2022
EVEN	121741

During this period, the Members, holding shares either in physical or demat mode, as on the cut-off date, i.e., Friday, September 23, 2022, may cast their votes by remote e-Voting. The remote e-Voting module shall forthwith be disabled by NSDL for voting thereafter. The voting rights of the Members shall be reckoned on the paid-up value of the shares registered in their names on the said cut-off date. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. September 23, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in info@rdinfotech.net or rahul@niccoparks.com or ankit@niccoparks.com.The facility for e-Voting shall also be made available at the 33rd Annual General Meeting for the Members. Only those Members who are present in the Meeting through VC or OAVM facility and have not cast their votes on resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be allowed to vote through e-Voting system during the AGM through www.evoting.nsdl.com. However, Members who would have cast their votes by remote e-Voting may attend the Meeting, but shall neither be allowed to change it subsequently nor cast votes again during the Meeting. In case a member is already registered with NSDL, the existing User ID

#### and Password can be used for e-Voting. **GENERAL GUIDELINES FOR MEMBERS**

Facility of joining the AGM through VC or OAVM shall open at least 30 minutes before the time scheduled for the AGM and may close after 15 minutes of scheduled time for the AGM and the facility shall be made available for at least 1000 Members on 'first-come-first-served' basis. Members, who need any assistance before or during the AGM, may contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager - NSDL at (022) 2499 4360 or on evoting@nsdl.co.in or on toll-free numbers 1800-1020-990/1800-224-430. Members holding securities in demat mode with CDSL, can call at Telephone Nos.: (022) 23058738 (022) 23058542-43 or at e-mail id: helpdesk.evoting@cdslindia.com For any further assistance, Members may also contact Mr. Anun Moitra of M/s. R&D Infotech (P) Ltd (Registrar & Transfer Agent of the Company) at

#### (033) 24192641 or at e-mail id info@rdinfotech.net Procedure to raise Questions / seek Clarifications

As the AGM is being conducted through VC or OAVM, the Members are encouraged to express their views or send their queries or register themselves as speakers well in advance for smooth conduct of the AGM but not later than 4.00 P.M. (IST) Monday, 26th September, 2022, mentioning their names, folio numbers/demat account numbers, e-mail addresses and mobile numbers at rahul@niccoparks.com and only such questions/queries received by the Company till the said date and time shall be considered and responded during the AGM. The Chairman of the Meeting / the Company reserves the right to restrict the number of questions, time allotted and number of speakers o ensure smooth conduct of the AGM.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice and in the enclosed instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-Voting during the AGM, etc.

## **Book Closure**

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 (as amended) read with Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September, 2022 to 28th September, 2022 (both days inclusive) for the purpose of ascertaining the number of shareholders as on the cut-off date of the Annual General Meeting.

The above information is being issued for information and benefit of all Members of the company.

> For Nicco Parks & Resorts Ltd **Rahul Mitra**

Place : Kolkata Dated: 05.09.2022

President-Company Secretary & Compliance Officer

## देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : आज ५ सप्टेंबर, म्हणजेच शिक्षक दिन. या निमित्ताने आज राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. आज राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. देशातील ४६ शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कार देत सन्मान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील कविता संघवी, प्राचार्य, चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल, मुंबई, शशिकांत संभाजीराव कुलथे, शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामुनैकतांडा ताकगेवराई, बीड आणि सोमनाथ वामन वाळके, शिक्षक, ZPCPS पारगाव जोगेश्वरी, बीड या तीन शिक्षकांचा समावेश आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली, तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

## जाहीर सूचना



**HeroHousing** Finance

आम्ही आमची शाखा हिरो हाउसिंग फायनान्स लिमिटेड कार्यालय क्र. ३०५, बी विंग, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र. ३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र ४०० ७०३ येथून दि. ०७ ऑक्टोबर, २०२२ रोजी पासून हिरो हाउसिंग फायनान्स लिमिटेड

कार्यालय क्र. ८०६. ८ वा मजला. रिअलटेक पार्क, ३९/२, महावीर रोड, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई महाराष्ट्र ४०० ७०३ येथे हस्तांतरित करण्यात येत आहे. .कोणत्याही पुढील तपशिलाकरिता -कृपया संपर्क साधावा :

customer.care@herohfl.com. टोल फ्री क्रमांक १८००२१२८८००

हिरो हाउसिंग फायनान्स लिमिटेड **सीआयएन** U65192DL2016PLC301481 नोंदणीकृत कार्यालय : ९, कम्युनिटी

सेंटर, बसंत लोक, वसंत विहार, नबी दिल्ली ११० ०५७.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की. श्री. भपत भाई मेहता व श्रीम. निशा रविकुमार सांघवी हे फ्लॅ धारक क्र. १०३, १ ला मजला, मोजमापित ३६.२४ चौ. फूट बिल्ट अप क्षेत्रफळ, बिल्डींग क्र. डी-५०, शांतीनगर, मीरा रोड पूर्व, ठाणे ४०१ १०७ (यापुढे सदर फ्लॉट म्हणून संदर्भित) मालमतेचे संयुक्त मालक आहेत व शेअर प्रमाणपत्र क्र. ०७ अंतर्गत विभिन्न क्र. ३१ ते ३५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु. ५० प्रत्येक शेअर्सचे ५ संपूर्ण प्रदानित शेअर्स धारक आहेत श्री. भुपत भाई मेहता यांचा दि. २८.१२.२०१८ रोर्ज गुजरात येथे मृत्यू झाला व त्यांची पत्नी जयश्रीके मेहता या त्यांच्या पूर्वी दि. २९.०७.२००३ रोजी मुंबई येथे मृत झाल्या त्यांच्या मागे खालील मुली १. श्रीम निजा रिविज्ञमार सांचवी (५०% सदर फ्लंटेट्या संयुक्त मालक) व २. श्रीम. पायल मेहूल मोदी, ३. कु. मनिषा भुपेंद्र मेहता व ४. श्रीम. जुली विराल दोशी, ५. श्रीम. कविता निशीध कोठारी ६. श्रीम. हिना जिम्नेश मेहता यांना सदर श्री गणेश शांतीनगर सीएचएस लि यांचे एनओसी व अन्य रिलीज करार अनुसार सद शेअर प्रमाणपत्र क्र. ७ मध्ये म्युटेशन अनुसार अ केला आहे व त्यांचे मतय वडिल यांच्यासह संयुर मालक म्हणान सदर फ्लॅटचे ५०% शोअर्स असलेल्या श्रीम. निशा रविकुमार सांघवी यांचे १०% प्रत्येकी समान भाग व त्यांची पाच मुलींची ना यांमध्ये उपलब्धा आहेत. माझे अशील सदर श्रीम. आशादेवी कमलेश राम व श्री. क प्जेंद्रराम यांना विक्री करण्यास इच्छुक आहेत. जर कोणाही व्यक्तीस, संस्था, वैयक्तिक, संस्था यांना सदर मालमत्ता व मूळ करार यांच्या संबंधात सदर फ्लॅटचे संयुक्त मयत मालक यांचे कायदेशीर वारस म्हणून या दरम्यान सदर फ्लॅटचे करार यांच्या संबंधा कोणतेही दावे व/वा आक्षेप असल्यास त्यांनी सदर अघोहस्ताक्षरित यांना त्यांचे कार्यालय पत्ता येथे सदर सूचनेच्या पसिद्धी तारखेपासून १५ दिवसांच्या आ कार्यालय पत्त्यावर संपर्क साधावा अन्यथा सदर दावे जातील व अधोहस्ताक्षरित कोणतेही दावे नसल्याचे

कार्यालय : बी/७८, शांती शॉपिंग सेटा, मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या समोर, मीरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे ४०१ १०७

माणपत्र माझे अशील यांना जारी करतील.

## संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ

पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. याआधी २३ ऑगस्ट रोजी सुनावणी होती. त्यावेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पीएमएलए कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली. ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली असून राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनासुद्धा अटक करण्यात आली होती.

प्रवीण राऊत यांनी या व्यवहारात

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी): मिळालेली काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली



आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप ईंडीने केला आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांना ईडीने ३१ जुलैला ताब्यात घेत अटक केली असून १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत

### प्रकाश स्टीलेज लिमिटेड

सीआवयन : एस रक्षा॰६ एस एच १९९१ पीएससी ॰६१७९५ नोंदणीकृत कार्यासय : १०१, १ सा मजसा, सबंबय अपार्टमेंट, २८, सिद्धी सेन, नानृगाई देसाई रोड, मृंबई ४०० ००४ इ मेस : cs@prakashsteelage.com संकेतस्थळ : www.prakashsteelage.com द्रायनी क्रमांक : ०२२ ६६१३ ४७०० फॅक्स क्रमांक : ०२२ ६६१३ ४७९९

३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची स्**च**ना

ादवार कळावण्यात यत का कंपनीची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळनुसार दुपारी ३. ०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त इकशाव्य माध्यम (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून तसेच कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तरदुदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेलं विविध नियम याना अनुसरून तसेच सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर विस्वायस्मेंट्स) नियम २०१५ अनुसरून आणि त्यासह वाचा सामान्य परिपवक क्रमांकाश्च/ २०२० दिलांकीत ८ एप्रिल सामान्य परिपत्रक क्रमांक१७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक २० २०२० दिनांकीत ५ मे २०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक ०२/ २०२१ दिनांकीत १३ जानवारी २०२१, परिपत्रक क्रमांक १९/ २०२१ दिनांकीत ८ डिसेंबर २०२१, सामान्य परिपत्रक क्रमांक २१/ २०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१, सामान्य परिएत्रक क्रमांक ०२/ २०२२ दिनांकीत ५ मे २०२० आणि सेबी परिपत्रके क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी /सीएमडी १/ सीआयआर /पी / २०२० ७९ दिनांकीत १२ मे २०२०, सेबी परिपत्रक कमांक सेबी / एचओ / सीएफड़ी / सीएमड़ी २ सीआयआर /पी / २०२१/ ११ दिनांकीत १५ जानेवारी २०२१ आणि सेबी परिपक्त क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी २/ सीआयआर /पी / २०२२/ ६२ दिनांकीत १३ मे २०२२ (ज्यांचा

/ एचओं / सीएफडीं / सीएमडीं शे सीआयओर /पी / २०२२/ ६२ दिनाकीत १३ में २०२२ (ज्याचा एकत्रित उल्लेख यापुढे सेवी परिपत्रके असा करण्यात येणार आहे। यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण समेट्या सूचलेत नमृद् केलेल्या विषयानुरूप होणार आहे.

वरील प्रमाणे नमृद् केलेले नियम आणि एमसीए परिपत्रके तसेच सेवी परिपत्रके यांना अनुसरून ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना आणि वितीय वर्ष २०२२ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक एति अशा समासदांना गाठविण्यात आल्या आहेत त्या समासदांची इ मेल तपशील कंपनी / आरटीए / डिपॉझिटरीज यांच्याकडे नॉदणीकृत आहेत. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना आणि वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत समासदांना पाठविण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि सेवी परिपत्रके यांच्या अनुसार निलंबित करण्यात आली आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख २१ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष

स्वरूपात किंवा डिमेंट स्वरूपात उपलब्ध असतील असे समासाद वार्षिक सर्वसाधारण समेट्य सूचनेत नमूद केलेल्या सामान्य आणि विशेष प्रस्तावांवर सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसंस लिमिटेड (सीडीएसएल) यांच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रारुपाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकली मतदान कर (साडाध्रप्रपा) याथा इतबरूनानक मतदान प्रार्थपाच्या माध्यमातून इतबरूनानकता मतदान करू शकतील. त्यामुळे सर्व समासदाना कळविण्यात येते की, १. ३१ च्या वार्षिक सर्वसाधारण समेष्ट्या मुचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कामकाज घेण्यात येड्रेल. २. दूरस्य इ मतदान कालावधीला रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९. ००

वाजेता प्रारंभ करण्यात येईल. दूरस्थ इ मतदान कालावधी मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी

3. दूरस्य इ मतदान कोलावधा मगळवार दिनाक रक्ष सप्टबर र०२२ राजा सप्याकाळा ५. ०० वाजता संपुष्टात येईल.
४. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण समेसाठी दूरस्य इ मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी कट ऑफ तारिख १२ सप्टेंबर २०२२ निर्धारित करण्यात आली आहे.
अशी कोणतीही व्यक्ती जी ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेउन कंपनीची समासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख दिनांक २१ सप्टेंबर २०२१रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग आहेत तर अशी व्यक्ती तर अशी व्यक्ती Сड@prakashsteelage.com या पत्यावर विनंती पाठवून दूरस्य इ मतदानासाठी आवश्यक असलेला यज, मायजी आणि पात्रवर्ष पारत्य कर कालते माय जर मायज स्थायण या भाषीच आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. मात्र जर आपण या आधीच इ मतदानासाठी सीडीएसएल यांच्याकडे नॉदणीकृत असाल तर आपण आपला सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड इ मतदानासाठी वापक शकता.

आयडो आणि पासवड इ मतदानासाठा वापक शकता.
सभासदांनी कृपया नांद घ्यावी की : ए) वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या कालावधीनंतर
इ मतदान फर्फ्स सीडीएसएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल. त्यानंतर दूरस्थ
इ मतदान करू दिले जाणार नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या
एखाद्या विषयावर एखाद्या सभासदाने एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात बदल
करता येणार् नाही. बी) ज्या सभासदानी ३१ ठ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्व दूरस्थ इ करता यंशीर नाहा, बो ज्या समासदाना र त्या वार्षिक स्वत्यावार मत्त्रावार पूर्वी दूरस्य इ मतदानाद्वारों मतदानाचा हक्क बजावलेला आहे, असे समासद ३१ व्या वार्षिक संवेसाधारण समेला व्हेसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह शकतात मात्र त्यांना ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण समेत पुन्हा मतदान करता येणार नाही. सो) जे समासद ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण समेला व्हेसी / ओएव्हीएम करता येणार माह्यमातून उपस्थित असतीक आणि ज्यांनी समेच्या पूर्वी दूरस्य इ मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बूजावलेला नाही असे समासद ३१ व्या प्ता दूरस्य इ मतदानाद्वार मतदानाया हक्क कावलला नाहा अस सनासद है ज्या वार्षिक सर्वसाधारण समेश्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदानाया हक्क बाजू शकतात. इ) अशी कोणतीही व्यक्ती जिचे नाव डिपॉझिटरीज यांच्याकडील समासद नाँद पुस्तिकत तसेख लामार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख रोजी नाँद असेल असेच समासद दूरस्य इ मतदान सुविधा तसेच ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरम्यान इ मतदान करण्यासाठी आणि ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण समेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित

सभासदानी कृपया नोंद घ्यावी की ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वितीय वर्ष २०२१- २२ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.prakashsteele वर्ष २५४६-५५ कारताचा वात्रक्व जानवाल करनाचा समारास्थ्य www.piakasiisteelage.com येथे त्याच प्रमाणे स्टॉक एक्स्वेज यांचे संकेतस्थ्य डीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थ्य www. bseindia.com येथे उपलब्ध आहेत. ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सीडीएसएल कार्याचे संकेतस्थळ https: www.cdslindia.com येथे उपनब्ध करून देण्यात आली आहे आणि कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास किंवा तांत्रिक अडवणी असल्यास सभासद सीडीएसएल

हेल्प डेस्क यांच्याशी helpdesk.evoting@cdslindia.com या पत्यावर विनंती पाठव् शकतात किंवा टोलाफी क्रमांक १८०० २२ ५५ ३३ येथे व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे समभाग डिमेंट स्वरूपात आहेत सीडीएसएल यांच्याकडे आणि एनएसडीएल हेल्पडेस्क यांच्याशी evoting@nsdl.co.in या पत्यावर विनंती पाठवू शकतात तसेच टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे जर व्यक्तिगत समझागधारक ज्यांच्याकडे समझाग

परास्त्रीय वांच्याकडे डिमेंट स्वरूपात असतील तर संपर्क साधू शकतात.

असे सभासद ज्यांच्याकडे समभाग प्रत्यक्ष स्वरूपत असतील तर संपर्क साधू शकतात.

असे सभासद ज्यांच्याकडे समभाग प्रत्यक्ष स्वरूपत उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदानी

आपने इ मेल तपशील कंपनीकडे नींदणीकृत केलेले नाहित असे सभासद इ मेल तपशिलाची

नींदणी विनंतीपत्राची स्कॅन केलेली प्रत ज्यात नाव, फोलिओ क्रमांक आणि संपूर्ण पता,

पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत, आणि स्वाक्षरी केलेल्या पुढीलपैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत प्रत (आधार कार्ड, वाहन चालविण्याचा नाराद्वाक जाराव्याचाचा रचनावाचानार त्रात्वा कांत्र कांड, वाहन चालावण्याचा परवानी निवडण्क ओळखपत्र, पासपोर्ट आदी) सभासदाच्या माहितीच्या पुष्ट्यर्थं इ सेन्हच्या माध्यमातृह् cs@prakashsteelage.com या पत्यावर पाठवून नौंदणी कर शकतात. ज्या सभासदांक्य

्रिक्ष्णानाध्वकाडाध्वाध्वाध्वाध्वाध्वाध्वाध्वाध्वाध्वाध्याच्या परावाद पाठवून नादणा कर राकतात. ज्या सामाराताकड कंपनीचे समझाग डिमेंट स्वरूपात उपलब्ध आहेत असे समास्यद आपले इ मेल तपशील डिपॉडिंग्डिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे अद्ययावत करू शकतात. यादवारे पुढे सुवित करण्यात येते की, कंपनीच्या सभासद नाँद पुस्तका आणि समझाग इस्तांतरण पुस्तिका गुठवार २२ सप्टेंबर २०२२ ते बुधवार २८ सप्टेंबर २०२२ (दोक्ही दिवस धरून) या कालावधीतबंद राहतील. कंपनीच्या वतीने आणि त्यांच्या करिता

स्वाक्षरी / -

दिनांक : ५ सप्टेंबर २०२२ स्थळ : मुंबई

प्रकास कानुगो अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

## डीएसजे कीप लर्निंग लिमिटेड

(पूर्वीचे डीएसचे कम्युनिकेशन्स लिमिटेड) सीआयएन : L80100MH1989PLC054329

नोंदणीकृत कार्यालय : ४१९-ए, अरूण चेंबर्स, ४ था मजला, एसी मार्केट च्या पुढे, ताडदेव, युंबई ४०० ०३४ भारत. द्र. ०२२ ४३४७६०१७ ईसेल : compliance.dsj@gmail.com वेबसाइट : dsjkeeplearning.com ३२ वी सूचना (वृत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सुआ)

र्क-मतदान माहिती **व चुक क्लोजरची माहिती** सभासदांना सूचना याद्वारे देण्यात येते की, डीएसजे कीप लर्निंग लिमिटेडच्या सभासदांची ३२ वी (बत्तीसवी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरींसिं (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) वार्फत शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु. २.०० वा. माप्रवे समासदांना विभिन्नरित्या ई-मेल द्वारे ३<sup>.</sup> व्या एजीएमच्या सूचनेयध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीयय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे. सदर कंपनीची वेबसाइट dsjkeeplearning.com

वर तसेच नॅशानल सीक्युरिटीज डिपॉक्रिटरी लिभिटेड एनएसडीएल https://www.evoting.nsdl.com स्टॉक एक्सर्चेज वेबसाइट जेथे शेअर्सची सूची उपलब्ध आहे वेबसाइट अर्थात www.nseindia.com d www.bseindia.com येथे प्रसिद्ध करण्यात येईल. शंअसंची सूची उपलब्ध आहे बेबसाइट अर्थात www.nseindia.com d www.bseindia.com येथे प्रसिद्ध करण्यात येईल. कोलिंड १९ महामारीमुळे मिनीस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअसे मंत्रलाय (एमसीए) यांच्याद्वारे सब्युंलर व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (यापुंड एक्फितारित्या सर्क्युंलर सक्युंलर कि १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १७/२०२०, दि. १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दि. ५ ये, २०२०, साथान्य सर्क्युंलर क्र. ०२/२०२१ दि. १३ जानेचारी, २०२१, २१/२०२१ दि. १४ डिसेंबर, २०२१ व २/२०२२/७९ दि. १२ ये, २०२० सेबी/एचडी/सीएफडी/सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५ जानेचारी, २०२१ दि. १४ डिसेंबर, २०२१ व २/२०२२/७९ दि. १२ ये, २०२० सेबी/एचडी/सीएफडी/सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५ जानेचारी, २०२१ दि. १४ डिसेंबर, २०२१ व २/२०२२/७९ दि. १२ ये, २०२० सेबी/एचडी/सीएफडी/सीएयडी/सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५ जानेचारी, २०२१ व सेबी/एचओ/सीएफडी/सीएयडी/सीआयआर/पी/२०२१/११ दि. १५ जानेचारी, २०२१ व सेबी/एचओ/सीएफडी/सीणयडी/सीआयआर/पी/२०२१/६२ दि. १५ जानेचारी, २०२१ व सेबी/एचओ/सीएफडी/सीआयआर/पी/२०२१/६२ दि. १३ ये, २०२० अनुपालन व अन्य लागू तरत्य यांच्यास्ट कॉपोरिट अफेअसं यांचे वजालय , भारत सरकारी (एयसीए सर्क्युंलसी) द्वारे जारी व्हीसी/ओएब्हीएय यार्फत कंपपी कायदा, २०१३ (ऑक्ट) व सेबी (यूची अनिवार्यता व वियोचन आवसयावंतर विनिययन करण्याकीरता आयोजित केली आहे. वितीय वर्ष अक्षोर ३२ यार्च, २०२२ कारिता सच्या व वार्षिक अहवाल समामरांचा एजीएयची सच्या व वार्षिक अहवालाकी फेल्कगीचक एम मर्च मण्यान्य वार्याच वितीय वर्ष अक्षोर ३२ यार्च, २०२२ कारिता सचना व वार्षिक अहवाल समामरांना एजीएयची सचना व वार्षिक अहवालाकी फेल्कगीचक एम मर्च मण्यान्य वार्याच व्याप्त सचना व वार्षिक अहवाल समामरांना एजीएयची सचना व वार्षिक अहवालाकी फेल्कगीचक एम मर्च मण्यान्य वार्याच वार्षिक सचना व वार्षिक अहवाल समामरांना एजीएयची सचना व वार्षिक अहवालाकी फेल्कगीचक एम मर्च मण्यान्य वार्याच वार्य

(२००४) राजिए हैं। किसी प्रतिक्र प्रतान प्रतिक्र प्रतिक्र प्रतिक्र प्रतिक्र क्षेत्र के अहवालाची इंलेक्ट्रॉनिक प्रत सर्व समासद यांना दि, ध सर्त्येद, २०२२ रोजी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिप्ट्स/पंजिस्ट्र व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स यांच्यासह नोंदणीकृत ईयेल आवडीवर प्रत्यक्ष स्वरूपत वा डियटेरियलाईच्य स्वरूपत घारक शेअसेना कंपनीच्या सभासदांना मंगळवार, दि. ३० ऑगस्ट, २०२२ रोजी पाठविण्यात आली आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ च्या तरत्दी अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २४ सर्टेबर, २०२२ ते शुक्रवार दि

३० सप्टेंबर, २०२२ दोन्ही दिवस समाबिष्ट दरम्यान ३२ व्या एजीएमच्या हेतुकरिता बंद राहील. कंपनी काबदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अनुपालन व नियम अनुसार कंपनीने कंपनीच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवसा विचार करण्याकारता ई-मतदान सुविधा शनिवार, दि. २४ सप्टेंबर, २०२२ ते शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर, २०२२ दोन्ही दिवस समाविबट दरम्यान बंद राहील व कंपनी एबीएमकरिता परोक्ष ई-मतदान सुविधेकरिता नॅशनल सीक्युरिटीज डिपॉक्शिटरी लिमिटेड यांची व्यवस्था केली आहे. जर कोणत्याही चौँकशी असल्यास तुम्ही एमसीग व सेबी यांच्याद्वारे जारी सर्क्युलर यांच्यासह सभासदांनी कृपया त्यांचे ईयेल आयडी अद्ययावत करावे व वार्षिक अहवाल/लॉगीन क्रेडेशिअल यांची ईलेक्ट्रॉनिक प्रत सभासदांना वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत खालील निर्देशित अनुसार पाठविण्यात येईल. एनएसडीएल द्वारे प्रदानित एजीएमच्या तारखेस ई–मतदान प्रणालीचा वापर रून सभासदांना याद्वारे मतदान हक बजावण्यात येईल.

सर्व सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की :

विकाण : मुंबई दि. ०५ सप्टेंबर, २०२२

. इंतेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत २२ ट्या एजीएमच्या सूचनेमघ्ये विहित व्यवसाय. . इंतेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान करणयाकरिता सक्षम असलेली निर्धारित तारीख शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ आहे. ज्या व्यक्तींचे नाव सभासदांच्य रिजस्ट्रिरमध्ये उपलब्ध नाही आहे त्यांनी लाभार्थी मालक यांच्यासह निर्धारित तारीख अनुसार एजीएमच्या ठिकाणा परोक्ष ई-मतदान तसेच ई-मतदान सुविध

. ई–मतदान पोर्टल मंगळवार, दि. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी ९.०० वा. सुरु होईल व बुधवार, दि. २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. बंद होईल. ई–मतदा-मोड्यूल सदर तारीख व वेळेनंतर अकार्यरत करण्यात येईल.

नाङबुरा बार आपने व मध्यार प्रभावरा अर्थाना पहरा. 7. एखादी क्वकीने जर कंपनीचे शेअर्स संपादन केले आहेत तर सूचनेची पाठवणा व शेअर्स धारक असत्यास निर्धारित तारीख अर्थात शुक्रवार, दि २३ सप्टेंबर, २०२१ रोजी evoting@nsdl.co.in वर ईलेक्ट्रॉनिकली मृतदान कुरून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ५. समासदानी जर समेमच्ये उपियत रहून आधीच मतदान केले असेल तर ते पुन्हा मतदान हक बजाव शकत नाहीत. एजीएमच्या सुचनेमच्ये पदानित सुचनेमच्ये एजीएमच्या दरम्यान व ई-मतदान दरम्यान परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान पार पाडण्याकरिता विस्तृत पक्रिया कंपनीच्या

वेबसाइट वर उपलब्ध आहे. समासद जे पत्यक्ष स्वरूपातील वा डिमटेरियलाईन्ड स्वरूपातील असल्यास त्यांना निर्धारित तारीखा अनुसार त्यांचे मृतदान ईलेक्ट्रॉनिकल मे. अंशुल भट्ट व असोसिएट्स, कंपनी सेक्रेटी, मुंबई बांना ई-मतदान स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकारता निवोजित केले आहे. सदर परिनीरीक्षक अहवा कंपनीची बेबसाइट वर प्रसिद्ध केला जाईल व कंपनीच्या सूचीमधील बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑ इंडिया लिमिटेड येथे संपर्क साघावा.

कोणत्याही बौकशीकरिता तुम्ही फ्रेकेंटली आस्वड केरचन (एफएक्युज) यांना भागघारक व ई-चतदान बुजर मेंन्युअल अनुसार भागघारक यांना डाउनलोड सेक्श अंतर्गत http://www.evoting.nsdl.com वा टोल फ्री क्रयांक १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० वा evoting@nsdl.co.in वर विनंत पाठवाबी. संशासदांनी कंपनीच्या अनुपालन अधिकारी यांना compliance.dsj@gmail.com वर लेखी पाठवावे. संचालक संहलाच्या आहेजान्यये

डीएसजे कीप लर्निंग लिमिटेडकरिता (पूर्वीचे डीएसजे कम्युनिकेशन्स लिमिटेड)

जयप्रकाश गंगवानी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

#### जी डी ट्रेडिंग ॲन्ड एजन्सीज लिमिटेड

सीआयएन L51900MH1980PLC022672

नोंदणीकृत कार्यालय : इंडियन मकैंटाईल चेंबर्स, ३ रा मजला, १४-आर कमानी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०० ००१. ईमेल gdtal2000@gmail.com

### ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, परोक्ष ई-सतदान साहिती व नुक क्लोजर तारीख सुना यद्वारे देण्यात येते की, जी डी ट्रेडिंग ॲंड एजसीज लिमिटेड यांची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकारता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे शुक्रवार दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी १.०० वा. आयोजित केली आहे.

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या अंतर्गत सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर्स ट्रान्सफर बुक्स दि. २४ सप्टेंबर, २०२२ ते ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविषट) दरम्यान वार्षिक र्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहील.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुघारित नियम २०१५ च्या नियम २० अंतर्गत ईलेक्टॉनिक मीन्स मार्फत त्यांचे मतदान (परोक्ष ई-मतदान) सभासदांना सुविघा प्रदान करून नॅशनल डिपॉझिटरी मार्फत एनएसडीएल एजीएमच्या सूचनेत विचार करणयाकरिता आयोजित केली आहे.

१. ई-मतदान माहिती नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएल मार्फत .www.evoting.nsdl.com

वर प्रसिद्धा केली आहे व ४२ व्या एजीएमची सूचनेचा भाग आहे. २. परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवात दि. २७ सप्टेंबर, २०२२ रोजी ९.०० वा. सुरु होईल व दि. २९ सप्टेंबर २०२२ रोजी सार्य. ५,०० वा. बंद होईल. ई-मतदान मोड्यूल सदर तारीख व वेळेनंतर अकार्यरत करण्यात येईल. ३. सभासदांनी जर परोक्ष ई-मतदानामार्फत मतदान केले तर ते समेमघये उपस्थित रह शकतात परंतू पुन्हा मतदान करू

४. सभासदांनी जर सभेमध्ये उपथित रहन आधीच मतदान केले असेल तर ते पुन्हा मतदान हक बजावू शकत नाहीत व

निर्धारित तारीखा दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी समासदांचे रिजस्ट्रर/ लामार्था मालक यांच्यासह एजीएमच्या बॅलोट कोणत्याही चौंकशीकरिता तुम्ही फ्रेकेंटली आस्वड केस्चन (एफएक्यूज) यांना भागघारक व ई-यतदान युजर मॅन्युअल

अनुसार भागधारक यांना डाउनलोड सेक्शन अंतर्गत www.evoting.nsdl.com वा टोल फ्री क्रयांक १८०० २२२

ठिकाण : मुंबई दि. ०४.०९.२०२२

संचालक डीआयएन ००२८६७९३

यस्त सोमार्न

अवसारा फायनान्स लिमिटेड

(यापूर्वीयो ओळख टीआरसी फिनान्स्यित सर्विहेस निर्मिटेड) (सीआयण : एक ७४८९९म्मएच १९१४ पीएनसी २१६४१७) नॉदणीकृत कार्योक्षय : वांद्रे हिल रुप्यू, सीएचपस (३ रा मकला), ८५ हिल रोड, योको सिक्कास समीर, वांद्र पश्चिम, मुंबई ४०० ०५० दूरध्वनी क्रमांक:०२२२६४१४७२७, इ मेल:trcfsltd@gmail.com, संकेतस्थळ:www.trcfin.in

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

भाइ, वार्षिक सर्वसाधारण सक्षेच्या सूचनेत नमृद्ध केलेल्या विषयांवर समासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या समासदांना दूरस्य इ मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सक्षेच्या दरम्यान इ मतदान (ज्यांचा एकवित उल्लेख यापूर्ड इ मतदान असा करण्यात येणार आहे, सुविधा इप्लूक्य करून देणार आहे आणि त्यासाठी कंपनीन सेंट्रल डिपॉझिटरी सर्विदेस (ईडिया) लिनिटेड (सीडीपरीक्ण)

उपलब्ध करून देणार आहे आणि त्यासाठी कंपनीने सेंद्रल डिपोंहिंदरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सोडोपरीपत) वांची सेवा पेताली आहे.

ज्या समासदांची नावें कट ऑफ तारीख २१ सप्टेंबर २०२२ रोजी समासद नींद पुस्तिका / लामार्थी मालकांच्या यादीत नींदणीकृत आहेत असे समासदा इ मतदान सुविधेच्या माध्यमातृत मतदान करप्यासाठी पात्र असतील. पात्र समासद व्यानी कंपनीचें सममाग वांचिक सर्वसाधारण सामेंची त्यूचना निर्मित होण्याच्या तारखेला किंचा एम समासदा वांचिक समित्री हाण समीचें त्यूचना निर्मित होण्याच्या तारखेला किंचा त्यानंतर आणि कट ऑफ तारखेण्येत धेतले आहेत असे समासदा इ मतदान प्रक्रियेया माध्यमातृत मतदानाचा इक्त कवाज्यमात्री आवश्यक असलेला युक्त रामार्थी स्थानी एमारवर्ड प्राप्त करण्यासाठी अधिस्परण योच्यों helpdesk.evoting@cdslindia.com येथे संपर्क साध्य शकतात. समासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण समेशी सुचना देवांनील ५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येक्त आणि है प्रक्षिया मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येक्त आणि है प्रक्रिया मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी संक्राळी ९. ०० वाजता (झारतीय प्रमाण वेळे नुसार) संपुष्टात येक्त, वारदीक तावेख आणि वेळांतर समाबदांना मतदान करता येणार नाही. इ मतदानाच्या सदमां कणात्या है सेक्त सर्वाच्या स्थान स्थान स्थान करता येणार नाही. इ मतदानाच्या स्थान क्राण्या है संपर्क साधावा.

श्री एकेण दक्षी, व्यवस्थापक, सीडीएवरण, ए विंग, १७ वा मजला, मेरीयांन प्रयुप्तेस, मफतलाल मिल कंपांडस, एक एम जोशी मार्ग, लोझर परळ (पूर्व) मृंबई, ४०० ०१३ किंवा १८०० २७ ५३ वेथे संपर्क साधावा अथवा इ मेरलया मार्ग्यमात्न निर्वेद साधावा कर्याचा इम्मार्थ सर्वाचा प्रमुप्त स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान सर्वेद स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्थान स्यान स्थान स्थ

नाही. वाद्यारे असेही स्थित करण्यात येते की. कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ मधील तरतूर्दीच्या अनुसार तसेष त्यायह वाचा आवश्यक ते नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑक्सिगेशन्स और डिस्क्लोजर 'रेक्वायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४२ यांना अनुसरून कंपनीच्या समासद नौंद पुस्तिका आणि सममाग हस्तांतरण पुस्तिका बृधवार दिनांक २१ सप्टेंबर २०१२ ते बृधवार २८ सप्टेंबर २०२२ दोन्ही दिवस धस्त्र या कालावधीत २० व्या वार्षिक सर्वसाधारण समेसाठी बंद ठेवण्यात येतील.

विनांक : ५ सप्टेंबर २०२२

## एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेड

सीआवएन : U99999MH1939PLC003031 नोदणीकृत कार्यालय : युसाफ बिल्डीम, बीर नरियन रोड, फोर्ट, गुंबई ४०० ००१. दूर. क्र. ०२२-२२८४२७२० वित्त : cbl@smitaindia.com

#### ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, परोक्ष ई-मतदान य युक क्लोजर

सूचना याद्वारे देण्यात येते की, एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेड यांच्या सभासदांची ८३ वी वार्षिक व्हिडीओ कॉन्फरेसिंग (व्हीसोँ)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सभेच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. कोव्हिड १९ महामारीमुळे मिनीस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स मंत्रलाय (एमसीए) यांच्याद्वारे सर्क्युलर दि. ५ मे, २०२० सहवाचन सर्क्युलर दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व १३ जानेवारी, २०२१ व ५ मे, २०२२ (एकत्रितरित्या एमसीए सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) ८३ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभासदांच्या अनुपस्थितीमध्ये सभेच्या ठिकाणा सभा आयोजित केली आहे. सदर एमसीए सर्क्युलर्स अनुपालन एजीएमची सूचना वार्षिक अहवाल २०२१-२२ समवेत सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सभासदांना कंपनी/ डिपॉझिटरी यांच्यासह नोंदणाकृत ईमेल आयडीवर पाठविली आहे. सभासदांनी कृपया व्हीसी ओएव्हीएम मार्फत ८३ व्या एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती वाचावी व नोंदणीकरण करावे

८३ वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल एनएसडीएल वेबसाइट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अनुपालन व नियम अनुसार कंपनीने कंपनीच्या ८३ व्या वार्षिक सर्वसाधारण संभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवसायांवर विचार करण्याकरिता ई-मतदान सुविधा प्रदान केली आहे*.* 

कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान सुविधेकरिता नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांची व्यवस्था केली आहे. जर कोणत्याही चौंकशी असल्यास तुम्ही फ्रेक्वेंटली आस्क्ड क्वेस्चन (एफएक्यूज) भागधारक यांच्याकरिता व ई-मतदान युजर मॅन्युअल अंतर्गत डाउनलोड सेक्शन अंतर्गत www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे वा टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ९९० वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती गठवावी.

प्तर्व सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येते की,

१. परोक्ष ई-मतदानाची सुरुवात रविवार, २५ सप्टेंबर, २०२२ रोजी ९.०० वा. भाप्रवे होत आहे व मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी ५.०० वा. भाप्रवे वा. बंद होत आहे. परोक्ष ई-मतदान मोड्युल त्यानंतर मतदानाकरिता अकार्यरत केला जाईल. २. एजीएम सूचना/ वार्षिक अहवाल पाप्त करण्याकरिता ज्या सभासदांचे ईमेल आयडी

नोदणीकृत नाही आहेत त्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोदणीकृत करावे व सभासद त्यामध्ये बदल करू शकत नाहीत. . सभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थी मालक यांची सूची यामध्ये बुधवार,

दि. २१ सप्टेंबर, २०२२ रोजी उपलब्ध आहे त्यांना सदर सूचनेमध्ये विहित ठरावांवर मतदान करण्याचा अधिकार आहे. ′. सभासद परोक्ष ई-मतदान पणाली मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर त्यांचे मतदान करण्याकरिता सुविधा दिली आहे. कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान

सुविधेकरिता लिंक इनटाईम इंडिया पायव्हेट लिमिटेड यांच्यासह करार करावे. जर सभासदांनी कंपनीसह/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स समवेत पॅन संबंधित अद्ययवत केले नसल्यास सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित तपशील अनुसार कंपनी/ आरटीए

. एजीएमच्या सूचनेमध्ये पदानित सूचनेमध्ये एजीएमच्या दरम्यान व ई-मतदान दरम्यान परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान पार पाडण्याकरिता विस्तृत पक्रिया कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे. सभासद जे पत्यक्ष स्वरूपातील वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील असल्यास त्यांना निर्धारित तारीख अनुसार त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली पार पाडावी. सभासद ज्यांचे शेअर्स पाप्त करण्याकरिता ईलेकट्रॉनिक मीन्स मार्फत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या युजर आयडी व पासवर्ड जारी करण्याकरिता कंपनीस संपर्क साधावा. सभासदांनी/ भागधारक यांनी एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता एजीएमच्या ठिकाणा मतदान करावे. तसेच व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सुविधा प्रदान केली आहे.

इ. सर्व ठराव (सामान्य) ईलेक्ट्रॉनिक मतदान मीन्स मार्फत सूचनेमध्ये व्यवसायांवर विचार

जर सभासदांना ई-मतदानाच्या संबंधात कोणत्याही चौंकशी वा तक्रार असल्यास सभासदांनी कृपया ई-मतदान युजर मॅन्युअल अंतर्गत डाउनलोड सेक्शन अंतर्गत www. evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे वा टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ९९० वर संपर्क साधावा वा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. पुढे सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे

दिनांक : ०५.०९.२०२२

ठिकाण : मुंबई

रॅजिस्ट्रेर व शेअर ट्रान्सफर बुक्स गुरुवार, दि. २२ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, दि. २८ सप्टेबर, २०२२ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहिल. मंडळाच्या आदेशान्वये एस्टेला बॅटरीज लिमिटेडकरिता

सही/-

एच. आर. जैन

संपूर्ण वेळ संचालक

## युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेड बीजावएन : L25209MH1984PLC033595

नोदणीकृत कार्यालय : २०९/ए, श्याय कमल बी. सीएवएस लि. अगरवाल मार्केट, तेजपाल रोड, विले पार्ले पूर्व, गुंवई यहाराष्ट्र ४०० ०५७. इंमेल : cs.uqpl@gmail.com दूर. ०२२-२६१००३६७/८

जाहीर सूचना - ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

हूचना याद्वारे देण्यात येते की, युनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेडची (कंपनी) ३८ वी वार्षिक सर्वस

सूर्यना साक्षर प्रन्यात वर्ष या गुड्डा युन्तम च्यारिट लाग्याट्यन (लाग्य) च्या प्रमाण १३ च्या पान्य कर्यासारण्य सम्मा (प्जीएम) विद्धेडीजो कोन्यमेरिमा (व्हीसी)/ अन्य आंडिओ व्हिन्चुअल मीन्स (ओप्व्हीएम) मार्फत समेच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूर व सेबी (सेची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनिमन) विनियमन २०१५ अंतर्गत कॉर्पोरेट अफेअर ांत्रालय दि. ८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२० १३.०१.२०२१ एकत्रितरित्या एमसी सक्युंलर्स म्हणून संदर्भित) व सक्युंलर दि. १२.०५.२०२० व १५.०१.२०२१ रोजी सीक्युरिटीज ॲन्ड एक्सर्चेज बोर्ड ऑफ इंडिया सेबी सक्युंलर संदर्भित सभोच्या ठिकाणा आयोजित केली आहे. ३८ वी कंपनीची एजीएम गुरुवार, दि. २९ सप्टेंबर, २०२२ रोजी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत कंपनीच्या रजिस्ट्र

व ट्रान्सफर एज्न्ट - बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड/ सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लि. सीडीएसएल मार्फत एजीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायावर विचार विनीमय करणयाकरिता आयोजित केली ३८ वी वार्षिक अहवालाची ई-प्रत व वित्तीय वर्ष अहवाल २०२१-२२ समवेत सभासदांना ईलेक्टॉनिव स्वरूपात सभासदांना कंपनी/ डिपॉझिटरी यांच्यासह नोंदणाकृत ईमेल आयडीवर पाठविली आहे. सभासदांनी

कुपया व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती वाचावी व नोंदणीकरण कराव सीडीएसएल वेबसाइट www.cdslindia.com वर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त एजीएमची सूचन बीएसई लि. www.bseindia.com वर उपलब्ध आहे. कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान युविधेकरिता नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांची व्यवस्था

केली आहे. जर कोणत्याही चौंकशी असल्यास तुम्ही फ्रेक्वेंटली आस्वड क्वेस्वन (एफएक्यूज) मागधारव यांच्याकरिता व ई-मतदान युजर मॅन्युअल अंतर्गत डाउनलोड सेक्शन अंतर्गत ३८ वी एजीएम सूचना/ वार्षिक अहवाल पाप्त करण्याकरिता ज्या समासदांचे ईमेल आयडी नोदणीकृत नाही आहेत त्यांनी केंपनी कायदा, २०१३च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत त्यांचे ईमेल आयडी नोदणीकृत करावे व सभासद त्यामध्ये बदल वार्षिक अहवाल २०२१–२२ समवेत एजीएमची सूचना ईलेक्ट्रॉनिकली सभासदांना त्यांच्या ईमेल आयडी व

तभासद ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर/ लामार्थी मालक यांची सूची यामध्ये ट्रानसफर एजन्ट (रजिस्ट्रर), समातद् व्याज नाज समातवा न समात्रका स्थापना समात्रका आहे. व सेबी सर्क्युलर अनुसार कोणत्याही सभासदान डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स डीपीज यांच्यासह उपलब्ध आहे. व सेबी सर्क्युलर अनुसार कोणत्याही सभासदान एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल पाठविला आहे.

सभासद परोक्ष ई-मतदान पणाली मार्फत एजीएमच्या सुचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर त्यांचे मतटान करण्याकरिता सुविधा दिली आहे. कंपनीने एजीएमकरिता परोक्ष ई-मतदान सुविधेकरिता लिंक इनटाईम इंडिया गयव्हेट लिमिटेंड यांच्यासह करार करावे.

जर समासदांनी कंपनीसह/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स समवेत पॅन संबंधित अद्ययवत केले नसल्यास सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदानित तपशील अनुसार कंपनी/ आरटीए पाहावे. एजीएमच्या सूचनेमध्ये पदानित मुचनेमध्ये एजीएमच्या दरम्यान व ई-मतदान दरम्यान परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान पार पाडण्याकरित वेस्तृत पक्रिया कंपनीच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे.

कृपया नोंद घ्यावी की, प्रॉक्सीज स्विकृत नसतील. सभासदांना काही चौंकशी असल्यास त्यांनी त्यांची चौंकश जीएमच्या ४८ तासांच्या आत cs.uqpl@gmail.com वर पाठवावी.

यनियन क्वालिटी प्लास्टिक्स लिमिटेड करित कविता देवी

कंपनी सचिव तथा अनुपालन अधिकारी

दिनांक : ०५.०९.२०२२

## नेटलिंक सोल्युशन्स (इंडिया) लिमिटेड

नींद. कार्यालयः ५०६, तक्ष्मीस्लाङ्गा, तक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पूर्व), मृंबई ४०००५३ महाराष्ट्र सीआयरणः एतभ५२००एमएश१९८४पीएलसी०३४४८, दूरः ०२२-२३३५५८३/८४. इ-मेलः netlink@easy25ource.com सेलेतस्यळः रूपणः.netlco.in ३७ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना. रिमोट ई-व्याटिंग आणि युक्त कसोझर

प्याना ह्याद्वारे देण्यात येत आहे की कंपनीण्या संभासतांची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)
मृज्वार, सप्टैंबर २९, २०२२ रोजी सायं, ९०० वा. (आपडे) व्हिडियो कॉन्फ्सिमेंग (व्हीसी) आणि अदर ऑडियो
विह्रज्युअल मिन्सद्वारे (औएव्हीएम) कंपनीच्या एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेमच्ये देण्यात आलेल्या विषयांवर
विचार करण्यासाठी घेण्यात येणार आहे. कंपनीले ७ सप्टैंबर २०२२ रोजी एजीएम सूचना आणि ई-वोटिंग
फ्रीक्मेसह आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माय्यमाद्रान ज्यांच्या ईनेल
आयडीची नोंद कंपनी/डिपॉझिटरीजकडे करण्यात आले आहे त्यांना पाठविण्यात आले आहे. कंपनी कायदा,
२०१३ (अधिनियम) च्या लागू तरपुदी, कांपीरेट ज्यवहार मंत्रालया १ मे २०२० रोजी जारी केलेली परिपत्रक
०८ एप्रिल २०१० च्या परिपत्रकांसह वाचली जातात. १३ एप्रिल २०२०, १५ जून २०२० आणि परिपत्रक क्रमांक
४२०२२ दिलांक १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्रमांक ११८०२१ दिलांक १४ डिसेंबर २०२१ आणि परिपत्रक क्रमांक
४२०२२ दिलांक १ मे २०२२ (यक्तितपणे "यमसीए परिपत्रक" म्हणून संदर्भित) आणि सिक्युरिटीज
एसचेंज बोर्ड ऑफ इंडिया ( "संबी") दिलांक १४ २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि दिलांक १३ २०२२
("संबी") परिपत्रक") अनुसार पाठविण्यात आले आहे. पर्सरच्य बांड आफ डांड्या ( 'संबा') ादनाक 12 म २०२०, १७ जोतावारा २०२१ आणा दिवाक १३ म २०२२ ('सेबी परिपान) अनुसार पाठविष्यादा आसे आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११ सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी (च्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि भारतीच प्रतिकृती आणि विनित्तय मंडळ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायर्गेस्स, विन्मावती, २०१७ च्या नियम ४२ नुसार मंगळवार, २७ सप्टेंबर,२०२२ पास्तृ मुख्यार, २९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस घस्ना कंपनीच्या ३७ व्या एजीएमच्या उद्देशाने कंपनीचे सभासदाची नांदवही आणिकंपनीचे भाग

(दोन्ही दिवस धरून) कंपनीच्या ३७ व्या ए हस्तांतरण नॉद वही बंद ठेवण्यात येईन. हस्तातरण नाद वहा बद ठवण्यात यहहा. कंपनी कायदा, २०१३ च्या कतना १०८ च्या अनुपालनार्थ कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि भारतीय प्रतिभूतो आणि विनिमय मंडळ तिस्टिंग ऑक्सिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) नियम, २०१९ च्या नियम ४४ अनुसार कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियच्या संस्थेन जारी केलेल्या जनरल मीटिंग्ज (SS-2) यर, कंपनी नंशनल रिक्युरिटोज डिपोफ्रेटरी लिमिटेड ("NSDL") च्या इंन्सिन सेवांद्वारे इलेक्ट्रॉनिक मान्यमांद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या सदस्यांना सुविधा प्रदान करत

सेवांद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठा आपल्या सदस्याना सुप्रथा मदान मतद्वान करत.
आहे. त्यानुसार तपशील खालीलप्रमाणे आहेत:
कटओंण तारखेनुसार एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा अम्रत्यक्ष स्वरूपात माग धारणा करणारे समासद
महणजेच, गुरुवार २२ सप्टेंबर २०२२ रोजी ("पाव सदस्य") आहेत, जे प्रजीपममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि
ई-व्होटिंग सिस्टीमद्वारे मतदान करण्याच्या त्यांच्या अधिकारांचा वापर करतील.
रिमोट ई-मतदान सोमवार, २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल; ।
रिमोट ई-मतदान बुधवार, २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९.00 वाजता संपेत.
रिमोट ई व्होटिंग माइयुक्त त्यानंतर मतदानासाठी अकार्यक्षम केले लाईल आणि सदस्याने ठरावावर मत
दिल्यानंतर, त्यालातिला नंतर ते बदलण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली लाणार नाही.
रिमोट ई व्होटिंग प्रतदानाचा हक्क बजावल्यानंतरही समासद एजीएममध्ये भाग घेउ शकतात परंतु
च प्रकाणक्रीणसमध्ये आपले मत देउ शकत नाहीत. त्रपाट के प्रतिप्तियों रासिनायां वर्षक विश्वस्था कार्याच्यास्त्रित होतास्त्र राज्यस्था कार्या उ स्वरास्त्र राजु र पुन्हा प्रतीयसमध्ये आपके सत् देङ शंकत नाहित. एजीएस दरम्यान ई-क्वोटिंगची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य ब्हीसी सुविधेद्वार एजीएसमध्ये उपस्थित असतील तसेच ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपके सत् दिले नाही आणि अन्यथा असे क्ररण्यास प्रतिबंधित केलेले नाही एजीएस दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे स्वदान

करण्यासाठा त पात्र असताल. गुठवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी ज्या व्यक्तीये नाव सभासदांच्या नांदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजदवारे देखआल केक्या जाणाऱ्या लाआर्थी मासकाच्या नांदवहीमध्ये नांदवले गेले आहे, तीच व्यक्ती रिमोट ई-व्होटिंगच्या (प्योप्पर दरम्यान ई-मतदान सुविधान लाश धेण्यास पात्र अतेल्या ते सदस्य प्रत्यक्ष स्वक्पात माग धारण केंत्री आहे आणि / किंवा ज्यांनी त्यांचा ईमेल आयडीची नांद कंपनी डिपॉझिटरीकडे केलेली नाही किंवा कंपनीये शेअर्स घेणारी आणि कंपनीन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोटीस

डिपॉझिटरीकडे केलेली नाही किंवा कंपनीये शेअसे प्रेणारी आणि कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नौटीस पाठवरुपानंतर कंपनीया सदस्य बनाणारी कोणतीही व्यक्ती कट ऑफ तारखेनुसार शेअसं, म्हणजे गुरुवार, रह सन्देवर २०१२, असे सदस्य evoling@nsoll.co.in वर विनंती पाठवृत वापप्रक्ती आयंडी आणि पावडंड मिळवू शकतात. तथापि, ई-मतदानासाठी सदस्य आधीय एनएसडीएल मध्ये नौंदणीकृत असल्यास, सध्याया यूजर आयंडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापराला जाङ शकतो. ।तात्पुरत्या आधासावर ईमेल पता, बँक तथाहील आणि मोबाइल नंबर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अद्ययावत करण्याच्या संबंधात कृपया आमध्या आरटीए कडे ईमेल द्वारे म्हणजेच अझेईट कॉपीरेट सर्विसंस प्रा. ति. व्या इंमेन आयंडीवर म्हणजेच गांति @विकास करण्याच्या संबंधात कृपया आमध्या आरटीए कडे ईमेल द्वारे म्हणजेच आईईट कॉपीरेट सर्विसंस प्रा. ति. व्या इंमेन आयंडीवर म्हणजेच info@adroitcorporate.com वर आणि इंमेल पता, बँक तपशील आणि मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी अधिक तपशीलांसाठी तुम्ही एजीएमची सूचना पाहू शकता. आणि सर्वेक वर्ष २०११-२२ चा वार्षिक अहवाल एजीएमच्या सूचतसह कंपनीच्या वेबसाइट www.nsil.co.in आणि स्टॉक एक्ट्रजे अखेत BSE च्या वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहे. NSDLatevoting@nsdl.co.in संकेतस्थळावच देखील उपलब्ध आहे. सदस्यताझार्यी मालक एनएसडीएलशी evoting@nsdl.co.in /

ान्त्राच्याः राज्यस्यव्याप्य द्वायाः अपनन्य आह्. हेन्त्रीटिंगशी संबंधित काही शंकातकारी सदस्यांलाभार्यी मालक एनएसडीएलशी evoting@nsdl.co.in १८००-२२२-९५० वर संपर्क साधू शंकतात किंवा श्री अनुभव सक्सेना, सहाय्यक व्यवस्थापक-पनएसडीए० यांच्याशी evoting@nsdl.co.in /०२२-२४९९४८३५ वर संपर्क करु शंकतात.

सही/-श्री. मिनेश मोदी पूर्ण वेळ संचालक दिनांक: सप्टेंबर ०५. २०२२ ठिकाण: शिकागो

# VSCL वडीव-हे स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड सीआयएन : एल २४१००एम एच २००५पीएलसी१९०५१६ कॉर्पोरेट कार्यालय : के के चैंबसे, सर पिटी रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१. द्र्यवनी क्रमांक : ०२२- २२०७ २७५६ फॅक्स : ०२२ - २६७४ ०३७१ नॉदणीकृत कार्यालय आणि फॅक्टरी : गट क्रमांक २०४, नाशिक - मुंबई महामार्ग, व्हीटीसी फाटा, वडीवन्हें, तालुका - इगतपुरी, जिल्हा - नाशिक ४२२ ४०३. द्र्यवनी क्रमांक : ०२५५३ ; २८२ २००/२३८/२५२. ईमेल : sales@vscl.in संकेतस्यळ: www.vscl.in

१३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि इ मतदान यांची सूचना

१३ वी वार्षिक सर्वसाधाएण सभा आणि इ मतदान यांची सूचना यादवार स्वित करण्यात येत की, वक्षीतक संशासिक के स्वेत का विक्र स्थासिक के स्थित करण्यात येत की, वक्षीतक स्थेताविक के किरकल किरिट (कंपनी) च्या समस्यांची १३ वी वार्षिक विदेश संशासिक का प्रतास करण्यात येवा प्रतास विद्या से स्थास प्रतास करण्यात येवा वार्षिक विदेश संशासिक संशा

दूरुबर हु अतदाम : 
कायदायों कत्तम १८ मध्ये नामूद केलेल्या तरतुर्द्धिच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मेंनेजमेंट ऑड एंडमिनिस्ट्रेशन 
निवस २०१४ चा निवस २० यांना अनुसरक तसेच त्यात बेळवेटेळी करण्यात आलेल्या सुधारणांना अनुसरक तसेच सर्वसाधारण 
सर्वाण्या संदर्भात इतिस्टट्यूट ऑफ कंपनी संकेटरीज यांनी जारी केलेले सेकेटरीजल स्टेडईस २ यांच्या अनुसार तसेच संखे 
(मिस्टिंग ऑक्सिमेक्टम अंड इिस्क्लोजर रिक्वायसर्गेट्स) निवस २०१७ चा निवस ५५ यांना अनुसरक कंपनी वार्षिक तसंसाधारण 
सर्वेण्या सुचनेत नमूद केलेल्या विषयांवर सकासदांना वार्षिक सर्ववाधारण सर्वेण्या पूर्वी दूरव्य इ मतदान प्रदर्धाने तसेच 
वार्षिक सर्वसाधारण सर्वेण्या दरम्बाचा इ मतदान पर्युत्तीने मतदाना इक्क बजावता यांचा वासाठी इ मतदान सुविधा अक्स 
करून देत आहे आणि त्यासाठी कंपनीने इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा उपलब्ध करून देव आहे साथी ।

आह. दुस्प इ मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक त्या सुचनांचा तपशील वार्षिक सर्वसाधारण समेच्य सुचनेत देण्यात आसा आहे तसेच हा तपशील समायदांना पनपसीपल यांच्याक्कृत पाठविण्यात आसेल्या इ मेल मध्येहुँ उपलब्ध आहे. सामसदांना आसावक सल्पाया येते से त्यांनी सामील प्रदूर्वयांची नीट प्याप्त है. दूरस्य इ मतदान सुविधा खासील प्रमाणे नमृद केलेल्या कालावधीत उपलब्ध असणार आहे.

शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९. ०० वाजता दूरस्य इ मतदान कालावधी संपप्याची तारीख आणि वेळ वाजता विमान १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५. ०० ाण्याः त्यानंतर दुरस्य इ मतदान प्ररूप एनएसखेएल यांच्याकडून दुरस्य इ मतदानासाठी बंद करण्यात येंडून आणि वरील प्रमाण नमृद केलेलो तारीख आणि येळेनंतर समासदांना इनेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यास अनुमती दिलो जाणार नाही.

नाही. तांची साधिकार हे कर ऑफ तारीख म्हणजं हुण्यान मरावाण मरावाण

जा व्यक्तां कर आफ तरिवा यां कर्माचा संभारत लाहा अस्ता व्यक्तां वाचिक सरसाधरण समया हु सूचना कवव माहितारात आहे, असे समजावे स्वाचा हु स्वाचा कवव माहितारात आहे, असे समजावे स्वाचा हु स्वाचा हु स्वाचा र ज्या सम्भारतां में सम्भार प्राच्या सूच्या दूपर हु मतदान प्रद्यतीन सम्भारतां का कि स्वचायाचा स्वाचा स्वच्या स्वच्

विनांक : ६ सप्टेंबर २०२२ स्यळ : नाशिक

9. ५५ तपमील इ मेल तपमील इक मेल तपमील इस मामायां निर्देश सामायां निर्देश स्वरुपात येत की त्यांनी आपले इ मेल तपमील आपला स्वायां नीदणीसाठी, ज्या सामासदांका आपल्या संबंधित डिमॉडिस्टरी पार्टीसिपंट यांच्याकडे अद्युयावाद करून व्यावेद तसेच ज्या सामासदांका कंपनीय समझाग प्रत्येश स्वरुपाय संबंधित डिमॉडिस्टरी पार्टीसिपंट यांच्याकडे अद्युयावाद करून व्यावेद तसेच ज्या सामासदांका कंपनील दिक्टरा आणि द्वान्य एवंद्रक यांच्याकडे अद्युयावाद करून प्र्यावेद वांच्या सामासदांका आवाइन करण्यादा येते की त्यांनी आपले इ केल तप्यावेद तिर्देश आपले हांच्या स्वरुपाय संवेदा वांच्या सामासदांका अपल्या अपलेल प्रत्येश स्वरुपाय संवेदा वांच्या संदर्शात कीणत्याही स्वरुपाय्या संदर्शात किया द्वार्यिक सर्वसाधारण सर्गेकार करण्यादा हेच्या सामास्वर्या काणत्या अपलेल केल कर्याच्या संवेदा वांच्या संवेदा केणत्याही स्वरुपाय्या संवेदा केणत्याही स्वरुपाय्या संवेदा वांच्या काणत्या वांच्या संवर्ध केणत्या सामासदांका अपलेल अत्येश केणत्या मृत्य माण्या पार्टित वांच्या सामासदांका अपलेल अत्येश केणत्या मृत्य संवर्ध वांचा संदर्श थेड पक्तात. किया इ मेलचाता. इनेक्ट्रांनिक मतदांन पद्धतीन होणाऱ्या मतदांन प्रक्रियेख संवर्ध तांचा संवर्ध तांचा संवर्ध पर्वेद संवर्ध माणाया सामास्वर्ध अपलेल करण्यासाठी क्षांच्या करण्यासाठी क्षांच्या करिता वांच्या करिता वांचा स्वर्धन होणाच्या मतदांन प्रक्रियेख संवर्धातील क्षंच्या वितरसंव करण्यासाठी क्षांच्या करिता वांचा स्वर्धन वांचा संवर्धन संवर्धना वांचा संवर्धन संवर्धना वांचा संवर्धन संवर्धन वांचा संवर्धन संवर्धन करण्यासाठी क्षांच्या करिता वांचा कर्या करिता वांचा करिता

वडीवन्डे स्पेशासिटी केमिकल्स सिमिटेड यांच्या करि